

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्र.: संकीर्ण -२०२०/प्र.क्र.५१/२०/कोषा प्रशा-५

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: १३ मार्च, २०२०.

संदर्भ: १) शासन निर्णय क्र.: डीडीओ १००५/ प्र.क्र.५/कोषा प्रशा-५, दि.२९ ऑगस्ट, २००५.

२) शासन निर्णय क्र. निवेयो- १००७/ प्र.क्र. १२०/कोप्र५, दि. १८ ऑगस्ट, २००८.

३) भारत सरकार, हौसिंग व अर्बन अफेअर्स मंत्रालय, नवी दिल्ली, ज्ञापन
दि. २ ऑगस्ट, २०१९

४) भारतीय रिझर्व्ह बँकेचे पत्र दि. ३१ ऑक्टोबर, २०१९.

५) शासन निर्णय क्र. शासारु-१०.१५/प्र.क्र.४२/सा.उ. ,दि.२७ ऑक्टोबर, २०१५

प्रस्तावना :

उपरोक्त संदर्भाधीन क्र. १ च्या शासन निर्णयान्वये शासकीय कर्मचाऱ्यांना बँकेमार्फत वेतन व भत्ते प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुषंगाने काही सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील बँकांबरोबर अटी व शर्ती निर्धारित करून करार करण्यात आला व त्यानुसार काही राष्ट्रीयकृत तसेच खाजगी क्षेत्रातील बँकांची सूची सदर शासन निर्णयासोबत निर्धारित करण्यात आली होती. वेळोवेळी त्यात काही नवीन बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय संदर्भाधीन क्र. २ च्या शासन निर्णयान्वये निवृत्तीवेतन धारकांना त्यांचे निवृत्तीवेतन थेट बँक खात्यामध्ये जमा करण्याची योजना शासनाने अंमलात आणली होती. त्यान्वये शासनाच्या अटी व शर्ती मान्य करणाऱ्या राष्ट्रीयकृत, खाजगी व सहकारी क्षेत्रातील बँकांना निवृत्तीवेतन धारकांची बँक खाती उघडण्यासाठी शासन मान्यता प्रदान करण्यात आली होती.

२. तथापि, केंद्र शासनाच्या उपरोक्त संदर्भाधीन क्र.३ च्या ज्ञापनान्वये केंद्र शासित योजना व केंद्र शासन अनुदानित योजना राष्ट्रीयकृत बँकांद्वारे राबविण्याबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेने देखील उपरोक्त संदर्भाधीन क्र.४ च्या पत्रान्वये खाजगी क्षेत्रातील बँकांकडे शासकीय बँकींग व्यवहार सोपविण्याबाबत काही सूचना केलेल्या आहेत. याचा विचार करता सर्व शासकीय कार्यालयांकडील तसेच सार्वजनिक उपक्रम, महामंडळे इ. कडील बँकिंग विषयक व्यवहार केवळ राष्ट्रीयकृत क्षेत्रातील बँकांमार्फत करण्याविषयी निश्चित असे धोरण ठरविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत मंत्रिमंडळाने राज्य शासनाची सर्व बँक खाती राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.

शासन निर्णय :

१. सर्व शासकीय कार्यालये , सार्वजनिक उपक्रम , महामंडळे इत्यादींनी त्यांच्याकडील सर्व बँकींगविषयक व्यवहार राष्ट्रीयकृत बँकामार्फतच पार पाडावेत. यापूर्वी खाजगी अथवा सहकारी क्षेत्रातील बँकांमध्ये कोणत्याही शासकीय योजनांचा निधी (वेतन व भत्ते व्यतिरिक्त) जमा करण्याकरीता उघडण्यात आलेली बँक खाती दि. १ एप्रिल, २०२० पासून बंद करून केवळ राष्ट्रीयकृत बँकात खाती उघडावीत.

२. आहरण व संवितरण अधिकारी यांनी दि. १ एप्रिल, २०२० पासून कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते या प्रयोजनासाठी केवळ सोबत जोडपत्र “अ” मध्ये देण्यात आलेल्या सूचीतील राष्ट्रीयकृत बँकांमध्येच खाती उघडावीत. कोषागारांनी माहे एप्रिल, २०२० चे माहे मे, २०२० मध्ये देय वेतनाचे देयक पारित करतांना याबाबत खातरजमा करावी.
३. निवृत्तीवेतन धारकांनी उपरोक्त संदर्भ क्र. २ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने त्यांची बँक खाती त्यांच्या सोयीच्या दृष्टीने खाजगी अथवा सहकारी क्षेत्रातील बँकामध्ये उघडली आहेत. तथापि, त्यांनी देखील निवृत्तीवेतन बँक खाती राष्ट्रीयकृत बँकामध्येच उघडण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन त्यांना करण्यात येत आहे. निवृत्तीवेतनासाठी शासनाबरोबर करार केलेल्या राष्ट्रीयकृत बँकाची सूची जोडपत्र “ब” मध्ये दर्शविण्यात येत आहे.
४. उपरोक्त संदर्भ क्र. ५ चा शासन निर्णय सार्वजनिक उपक्रम /महामंडळ यामधील अतिरिक्त निधी गुंतवणूकीबाबत आहे. अशी गुंतवणूक देखील राष्ट्रीयकृत बँकेतच करण्यात यावी. सदर शासन निर्णयातील इतर सर्व बाबी यथास्थिती पूर्ववत लागू राहतील.
५. सर्व कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख तसेच सार्वजनिक उपक्रम / महामंडळ यांच्या अध्यक्ष/ संचालक यांनी उपरोक्त आदेशाचे पालन करण्याची दक्षता घ्यावी. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्त सर्व आस्थापनांकडून या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्यात येत असल्याची खात्री करावी.
६. शासनाच्या बँकिंग व्यवहार विषयक यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहेत.
७. राज्याचे सर्वसाधारण धोरण म्हणून तातडीने वित्त विभागाचे आदेश निर्गमित करावयाचे असल्याने बँकांना मान्यता देण्याच्या अशा इतर शासन निर्णयांमध्येही प्रस्तुत शासन निर्णयाच्या विषयाच्या मर्यादेत बदल करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२००३१३१७०६०४५२०५ असा आहे. हा निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(इंद्रजित गोरे)
शासनाचे उप सचिव

प्रत,

१. मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
२. सर्व सन्माननीय विधानसभा / विधान परिषद सदस्य.
३. मा.राज्यपालांचे सचिव,
४. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव,
५. मा.उपमुख्यमंत्री यांचे कार्यालय,
६. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव

७. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग
८. मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधिनस्त असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख
९. प्रबंधक, मूळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
१०. प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)- १, महाराष्ट्र, मुंबई
११. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई
१२. महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
१३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
१४. आयुक्त, आयकर (TDS) चर्नीरोड, मुंबई ४००००२
१५. आयुक्त, आयकर (TDS) सिव्हील लाईन*, नागपूर ४४४००१
१६. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा) मुंबई
१७. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
१८. सचिव, महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालय, मुंबई
१९. प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
२०. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई
२१. मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२२. विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली
२३. सर्व विभागीय आयुक्त
२४. सर्व जिल्हाधिकारी
२५. सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
२६. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
२७. अधिदान व लेखाअधिकारी, मुंबई
२८. संचालक, स्थानिक निधी लेखा परिक्षा, कोकण भवन, नवी मुंबई.
२९. सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/ अमरावती
३०. सहसंचालक, स्थानिक निधी लेखा परिक्षा मुंबई /पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
३१. वित्त विभागातील सर्व कार्यासने
३२. निवड नस्ती कोषा प्र.५.

जोडपत्र "अ"

वेतन व भत्त्यासंदर्भात शासनाशी करार केलेल्या राष्ट्रीयकृत बँकांची यादी

१. भारतीय स्टेट बँक
२. इंडियन बँक
३. बँक ऑफ महाराष्ट्र
४. बँक ऑफ इंडिया
५. पंजाब नॅशनल बँक
६. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
७. आंध्र बँक
८. कॉर्पोरेशन बँक
९. इंडियन ओव्हरसीज बँक
१०. युनियन बँक ऑफ इंडिया
११. बँक ऑफ बडोदा

जोडपत्र “ब”

निवृत्ती वेतनासंदर्भात शासनाशी करार केलेल्या राष्ट्रीयकृत बँकांची यादी

१. भारतीय स्टेट बँक
२. सिंडीकेट बँक
३. बँक ऑफ बडोदा
४. कॉर्पोरेशन बँक
५. आलाहाबाद बँक
६. इंडियन बँक
७. बँक ऑफ महाराष्ट्र
८. बँक ऑफ इंडिया
९. पंजाब नॅशनल बँक
१०. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
११. आंध्रा बँक
१२. युनियन बँक ऑफ इंडिया
१३. इंडियन ओव्हरसीज बँक